

February 27, 2026

1.	National Stock Exchange of India Limited Exchange Plaza Plot No. C/1, G Block Bandra – Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 051 Scrip Code : EVERESTIND	2.	BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400 001. Scrip Code : 508906
----	--	----	--

Sub.: Newspaper publication regarding special window for re-lodgement of transfer requests of physical shares of Everest Industries Limited

Dear Sir/ Madam,

Pursuant to SEBI circular no. HO/38/13/11(2)2026-MIRSD-POD/ I/3750/2026 dated January 30, 2026, please find enclosed the copies of the advertisement published in newspapers viz. Financial Express (All Editions) and Deshdoot (Nashik Edition) on February 27, 2026 regarding Special Window for re-lodgement of transfer requests of physical shares.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Everest Industries Limited

Amruta Avasare
Company Secretary &
Compliance Officer
Membership No.: A18844

Encl.: A/a

Continued from previous page...

Restated Consolidated KPI Indicators

Particulars	Period ended September 30, 2025	Financial Year ended March 31st, 2025	Financial Year ended March 31st, 2024	Financial Year ended March 31st, 2023
Revenue from operations ⁽¹⁾	6,026.23	14002.65	13,789.53	14,810.16
Growth in Revenue from Operations ⁽²⁾	-	1.55%	(-)-6.89%	-
EBITDA ⁽³⁾	867.14	1,774.74	1,417.88	912.47
EBITDA (%) Margin ⁽⁴⁾	14.39%	12.67%	10.28%	6.16%
EBITDA Growth Period on Period ⁽⁵⁾	-	25.17%	55.39%	-
ROCE (%) ⁽⁶⁾	13.50	36.68%	25.03%	15.84%
Current Ratio ⁽⁷⁾	1.27	1.18	1.14	1.15
Operating Cash flow ⁽⁸⁾	250.20	1652.09	(-)-419.42	(-)-285.17
PAT ⁽⁹⁾	321.17	746.97	313.99	159.33
RDE/ RoNW ⁽¹⁰⁾	8.35%	24.80%	12.65%	7.10%
EPS ⁽¹¹⁾	1.88	4.64	1.95	0.99

Notes:

- (1) Revenue from operations is the total revenue generated by our Company from its operation.
- (2) Growth in revenue in percentage, year on year
- (3) EBITDA is calculated as Profit before tax + Depreciation + Interest Expenses - Other Income
- (4) EBITDA Margin is calculated as EBITDA divided by Revenue from Operations
- (5) EBITDA growth rate year on year.
- (6) ROCE: Return on Capital Employed is calculated as EBIT divided by capital employed, which is defined as shareholders' equity plus long-term debt and short term debt.
- (7) Current Ratio: Current Asset over Current Liabilities
- (8) Operating Cash Flow: Net cash inflow from operating activities.
- (9) PAT is mentioned as PAT for the period
- (10) RDE/RoNW is calculated PAT divided by average of shareholders' equity
- (11) EPS is mentioned as PAT divided by weighted average share outstanding taking bonus impact.

PROPOSED LISTING: FEBRUARY 27, 2026*

The Issue was being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b)(i) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, as amended, wherein not more than 50% of the Net Issue was available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", the "QIB Portion"). Our Company in consultation with the Book Running Lead Manager has allocated upto 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"). Further, not less than 15% of the Net Issue was made available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders (out of which one third was reserved for applicants with an application size of more than two lots and upto such lots equivalent to not more 10,00,000 and two-thirds was reserved for applicants with application size of more than 10,00,000) and not less than 35% of the Net Issue was made available for allocation to Individual Investors in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Issue Price. Further, Equity Shares were allocated on a proportionate basis to Eligible Employees applying under the Employee Reservation Portion, subject to valid Bids being received at or above the Issue Price. All potential Bidders (except Anchor Investors) were required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective ASBA accounts, and UPI ID in case of Individual Investors using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSBs or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors were not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" beginning on page 436 of the Prospectus. The investors are advised to refer to the Prospectus for the full text of the Disclaimer clause pertaining to NSE. For the purpose of this Issue, the designated Stock Exchange will be the NSE Limited. The trading is proposed to be commenced on or before February 27, 2026*

*Subject to the receipt of listing and trading approval from the NSE ("NSE Emerge").

SUBSCRIPTION DETAILS*

The Issue (excluding Anchor Investors Portion) received 3750, Applications for 2,45,44,000 Equity Shares (before technical rejections) resulting in 5.91 times subscription (including reserved portion of market maker). The details of the Applications received in the Issue from various categories are as under (before technical rejections):

Detail of the Applications Received:

Sr. No.	Category	Number of Applications	No. of Equity Shares applied	Equity Shares Reserved as per Prospectus	No. of times Subscribed	Amount (Rs.)
1	Non-institutional Investors	422	2536000	276000	9.18	174984000
2	Market Maker	1	292000	292000	1.00	20148000
3	Non-institutional Investors	477	7816000	552000	14.15	539304000
4	QIB	5	2456000	1104000	2.22	169464000
5	Individual Investors	2816	11264000	1928000	5.84	777216000
	Total	3721	24364000	4152000	5.90	286488000

Final Demand

A summary of the final demand as per NSE as on the Bid/ Issue Closing Date at different Bid prices is as under:

Sr. No.	Bid Price	No. of Equity Shares	% to Total	Cumulative Share Total	Cumulative % of Total
1	65	24000	0.097784	24000	0.097784
2	66	8000	0.032595	32000	0.130378
3	67	4000	0.016297	36000	0.146675
3	69	24508000	99.85332	24544000	100

The Basis of Allotment was finalised in consultation with the Designated Stock Exchange, being NSE Limited on February 25, 2026.

1) Allotment to Individual Investors (After Technical Rejections)

The Basis of Allotment to the Individual Investors, who have Bid at cut-off Price or at or above the Issue Price of Rs. 69/- per Equity Share, was finalised in consultation with NSE Limited. The category has been subscribed to the extent of 5.84 times. The total number of Equity Shares Allotted in this category is 19,28,000 Equity Shares to 482 successful applicants. The details of the Basis of Allotment of the said category is as under:

Sl no	No. of Shares applied for (Category wise)	No. of Applications received	% to total	Total No. of Equity Shares applied in this category	% of total	Proportionate Shares available	Ratio of allottees to applicants	Number of successful applicants (after rounding)	Total No. of shares allocate allotted	Surplus/ Deficit
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(10)	(12)	(14)	(16)
1	4000	2816	100.00	11264000	100.00	1928000	13.76	482	1928000	0
	Total									

2) Allotment to Non-Institutional Investors - Above Rs. 2 Lakhs and Upto Rs. 10 Lakhs (After Technical Rejections)

The Basis of Allotment to the Non-Institutional Investors, who have Bid at cut-off Price or at or above the Issue Price of Rs. 69/- per Equity Share, was finalised in consultation with NSE Limited. The category has been subscribed to the extent of 9.19 times. The total number of Equity Shares Allotted in this category is 276000 Equity Shares to 46 successful applicants. The details of the Basis of Allotment of the said category is as under:

Sr. No.	No. of Shares applied for (Category wise)	Number of applications received	% to total	Total No. of Shares applied in each category	% to total	Proportionate shares available	Ratio of allottees to applicants	Number of Successful applicants (after rounding off)	Total No. of shares allocated/ allotted	Surplus/ Deficit (14)-(7)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(10)	(12)	(14)	(16)
1	6000	420	99.53	2520000	99.3691	274692	1.9	46	276000	0
2	8000	2	0.47	16000	0.6309	1308	0	0	0	0
3	TOTAL	422	100	2536000	100	276000		46	276000	0

3) Allotment to Non-Institutional Investors - Above Rs. 10 Lakhs (After Technical Rejections)

The Basis of Allotment to the Non-Institutional Investors, who have Bid at cut-off Price or at or above the Issue Price of Rs. 69/- per Equity Share, was finalised in consultation with NSE Limited. The category has been subscribed to the extent of 14.16 times. The total number of Equity Shares Allotted in this category is 5,52,000 Equity Shares to 92 successful applicants. The details of the Basis of Allotment of the said category is as under:

Sr. No.	No. of Shares applied for (Category wise)	Number of applications received	% to total	Total No. of Shares applied in each category	% to total	Proportionate shares available	Ratio of allottees to applicants	Number of Successful applicants (after rounding off)	Total No. of shares allocated/ allotted	Surplus/ Deficit (14)-(7)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(10)	(12)	(14)	(16)
1	16000	475	99.58	7600000	97.24	549686	9	47	92	552000
2	72000	1	0.21	72000	0.92	1157	0	0	0	-1157
3	144000	1	0.21	144000	1.84	1157	0	0	0	-1157
	Grand Total	477	100	7816000	100	551999			552000	0

4) Allotment to QIBs excluding Anchor Investors (After Technical Rejections)

Allotment to QIBs, who have bid at the Issue Price of Rs. 69/- per Equity Share or above, has been done on a proportionate basis in consultation with NSE Limited. This category has been subscribed to the extent of 2.22 times of QIB portion. The total number of Equity Shares allotted in the QIB category is 1104000 Equity Shares, which were allotted to 4 successful Applicants.

Sr. No.	No. of Shares applied for (Category wise)	Number of applications received	% to total	Total No. of Shares applied in each category	% to total	Proportionate shares available	Ratio of allottees to applicants	Number of Successful applicants (after rounding off)	Total No. of shares allocated/ allotted	Surplus/ Deficit (14)-(7)
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(10)	(12)	(14)	(16)
1	10000	1	20.00	10000	0.41	4495	0	0	0	-4495.00
2	30000	1	20.00	30000	1.22	13485	1	1	1	14000
3	120000	1	20.00	120000	4.89	53941	1	1	1	54000
4	122000	1	20.00	122000	4.97	54841	1	1	1	54000
5	2174000	1	20.00	2174000	88.52	977238	1	1	1	978000
6						2000	2	4	0	4000
	Grand Total	5	100	2456000	100	1104000		4	1104000	0

Allotment to QIBs, who have bid at the Issue Price of Rs. 69/- per Equity Share or above, has been done on a proportionate basis in consultation with NSE Limited. This category has been subscribed to the extent of 2.22 times of QIB portion. The total number of Equity Shares allotted in the QIB category is 1104000 Equity Shares, which were allotted to 4 successful Applicants.

5) Allocation to Market Maker (After Technical Rejections & Withdrawal):

The Basis of Allotment to Market Maker who have bid at Issue Price of Rs. 69/- per Equity Shares or above, was finalised in consultation with NSE Limited. The category was subscribed 1.00 times i.e. for 2,92,000 Equity Shares the total number of shares allotted in this category is 292,000 Equity Shares. The category wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares Applied for (Category wise)	No. of Applications received	% to total	Total No. of Equity Shares applied in this Category	% of total	No. of Equity Shares allocated/ allotted per Applicant	Ratio	Total Number of shares allotted	Surplus/ Deficit
292000	1	100	292000	100	292000	1	1	292000
Total	1	100	292000	100	292000		292000	0

6) Allotment to Anchor Investors (After Technical Rejections)

The Company in consultation with the BRLM has allocated 16,38,000 Equity Shares to Anchor Investors at the Anchor Investor issue price of Rs. 69/- per Equity Shares in accordance with the SEBI ICDR Regulations. This represents 59.74% of the QIB Category.

CATEGORY	FIS/BANKS	MFS	IC'S	NBFC'S	AIF	FPI	OTHERS	TOTAL
ANCHORS	-	-	-	-	-	16,38,000	-	16,38,000

The IPO Committee of our Company at its meeting held on February 25, 2026, has taken on record the basis of allotment of Equity Shares approved by the Designated Stock Exchange, being NSE Limited and has allotted the Equity Shares to various successful applicants. The Allotment Advice Cum Refund Intimation will be dispatched to the address of the investors as registered with the depositories. Further, instructions to the SCSBs have been dispatched/ mailed for unblocking of funds and transfer to the Public Issue Account on or before February 26, 2026, and payment to non-syndicate brokers have been issued on February 26, 2026. In case the same is not received within ten days, investors may contact the Registrar to the Issue at the address given below. The Equity Shares allotted to the successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is in the process of obtaining the listing and trading approval from NSE Limited and the trading of the Equity Shares is expected to commence on February 27, 2026.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meaning assigned to them in the Prospectus dated February 25, 2026 ("Prospectus").

INVESTORS, PLEASE NOTE

Referring to Page No. 118 of Prospectus under the Chapter "Capital Structure". Percentage of lock-in of shares of Promoter & Promoter Group and Public is as follows:

Promoter & Promoter Group	Public
100	69.98

Referring to Cover page of Prospectus revised "The Issue" is as follows:

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 57,90,000 EQUITY SHARES OF RS. 10/- EACH ("EQUITY SHARES") OF MANILAM INDUSTRIES INDIA LIMITED ("MANILAM" OR "MIL" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER" FOR CASH AT A PRICE OF RS. 69/- PER EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE"), AGGREGATING TO RS. 3995.1 LAKHS ("THE ISSUE") COMPRISING A FRESH ISSUE OF UP TO 46,98,000 EQUITY SHARES AGGREGATING TO RS. 3241.62 LAKHS BY OUR COMPANY ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 4,26,000 EQUITY SHARES BY SANJAY KUMAR AGARWAL, UPTO 2,22,000 EQUITY SHARES BY YOGESH KUMAR AGARWAL, UPTO 2,22,000 EQUITY SHARES BY HITESH KUMAR AGARWAL AND UPTO 2,22,000 EQUITY SHARES BY RAJESH KUMAR AGARWAL ("THE SELLING SHAREHOLDER") AGGREGATING TO RS. 753.48 LAKHS ("OFFER FOR SALE"). OUT OF THE ISSUE, 2,92,000 EQUITY SHARES AGGREGATING TO RS. 201.48 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 54,98,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- EACH AT AN ISSUE PRICE OF RS. 69/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO RS. 3793.62 LAKHS IS HERINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 26.5% AND 25.16%, RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issue, Mas Services Limited at www.masserv.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/Sole applicants, serial number of the Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below:

Mas Services Limited
 Plot No. T-34, 2nd Floor, Okhla Industrial Area Phase II, New Delhi, 110020, India.
Contact Person: Mr. N. C. Pal
Tel: +91 11 4132 0335; +91 11 2638 7281
Email: ipo@masserv.com
Website: www.masserv.com
SEBI Registration No.: INR000000049

On behalf of Board of Directors
MANILAM INDUSTRIES INDIA LIMITED
 Sd/-
Manoj Kumar Agrawal
 (Managing Director)
 DIN: 00067194

Place: Kolkata
 Date: February 26, 2026

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARE ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF MANILAM INDUSTRIES INDIA LIMITED.

Disclaimer: Manilam Industries India Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Kolkata, on February 25, 2026, and thereafter with SEBI and the Stock Exchange. The Prospectus is available on the website of NSE Emerge at <https://www.nseindia.com/> and is available on the websites of the BRLM at www.nxgenfin.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 35 of the Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act, 1933 and in accordance with any applicable U.S. State Securities laws. The Equity Shares are being issued and sold outside the United States in "offshore transactions" in reliance on Regulation "S" under the Securities Act, 1933 and the applicable laws of each jurisdiction where such issues and sales are made. There will be no public offering in the United States.

EVEREST INDUSTRIES LIMITED
 CIN: L74999MH1934PLC002093
 Registered Office: GAT No. 152, Lakhmapur, Taluka Dindori, Nashik - 422202 (Maharashtra)
 Tel.: +91 2557 250375/462, Email: compofficer@everestind.com, Website: www.everestind.com

SPECIAL WINDOW FOR RE-LODGE/MENT OF TRANSFER REQUESTS AND DEMATERIALIZATION OF PHYSICAL SHARES

Pursuant to SEBI Circular HO/38/13/11(2)2026-MIRSD-POD/I/3750/2026 dated January 30, 2026, all the shareholders of Everest Industries Limited ("the Company") are hereby informed that a **Special Window has been opened for a period of 1 year, from February 5, 2026 to February 4, 2027** to facilitate re-lodgement of transfer request and dematerialisation ("demat") of physical securities which were sold/purchased prior to April 1, 2019. Further, this special window shall also be available for such transfer requests which were submitted prior to April 1, 2019 and were rejected/returned/not attended due to deficiency in the documents/process/otherwise. Please refer below mentioned matrix for clarity with regard to applicability of this window:

Execution Date of Transfer Deed	Lodged for transfer before April 01, 2019?	Original Security Certificate Available?	Eligible to lodge in the current window?
Before April 1, 2019	No (it is fresh lodgement)	Yes	Yes
Before April 1, 2019	Yes (it was rejected/ returned earlier)	Yes	Yes
Before April 1, 2019	Yes	No	No
Before April 1, 2019	Yes	No	No

Kindly note that the requests which are accompanied by original share certificate along with transfer deed and client master list and all other documents listed in aforesaid SEBI circular shall only be considered under special window. During this period, the securities so transferred shall be credited to the transferee only in demat mode and transferred securities shall be under lock-in period for one year from the date of registration of transfer. Such securities shall not be transferred/lien-marked/pledged during the said lock-in period.

Please note that SEBI Circular HO/38/13/11(2)2026-MIRSD-POD/I/3750/2026 dated January 30, 2026 is also available on the website of the Company at <https://www.everestind.com/investor-relations/shareholders-information> for easy reference.

The Shareholders who wish to avail the opportunity of this special window are requested to contact the Company's Registrar and Transfer Agent i.e. MCS Share Transfer Agent Limited at Gudecha, Onclave Premises Co-op. Society Ltd, Saki Vihar Road, Saki Naka, Kherani Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai - 400 072, email id: helpdesknum@mcsregistrars.com, Contact No. 022-22851602/122 or write email to the Company at compofficer@everestind.com.

For Everest Industries Limited
 Sd/-
Amruta Avasare
 Company Secretary

Date: February 26, 2026
 Place: Mumbai

KSB Limited

Registered Office: Office No. 601, Runwal R-Square, L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai - 400080.
CIN: L29120MH1960PLC011635;
Tel. No.: 022 66588787; 020 2710 1024;
Email: compsec.india@ksb.com; **Website:** www.ksbindia.co.in

Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st December 2025

The Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st December 2025 have been reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 25th February, 2026. The aforementioned financial results along with the Statutory Auditors Report's thereon are available on the website of the Company at www.ksbindia.co.in and on the Stock Exchanges website at www.bseindia.com, www.nseindia.com and can be accessed by scanning the QR code:



For KSB Limited
 Sd/-
Rajeev Jain
 Managing Director

Place: Mumbai
 Date: 25th February, 2026

India SME Asset Reconstruction Co. Limited

Regi. Off. : The Ruby 11th Floor, North - West Wing, Plot No 29, Senapati Bapat Marg, Dadar (West) Mumbai - 400028.

POSSESSION NOTICE (As per Rule 8(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

The borrowers/co-borrowers/guarantors/mortgagors mentioned hereunder had availed financial assistance/loan from Fedbank Financial Services Limited ("Original Lender"). The said loan, together with all underlying security interest and all rights, title and interest of the Original Lender therein, was assigned by the Original Lender under the provisions of the SARFAESI Act, 2002, in favour of India SME Asset Reconstruction Company Limited ("ISARC"), acting in its capacity as the Trustee of ISARC-2025-2026-3 Trust, vide Assignment Agreement dated 26th September 2025.

Whereas the undersigned being the Authorised officer of India SME Asset Reconstruction Company Limited ("ISARC") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notices upon the borrowers/co-borrowers/guarantors/mortgagors, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower/Co-borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Sub-Section (4) of Section 13 the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the below-mentioned

महाराजस्व अभियानात समस्यांचे जलद निराकरण करा : गाढवे

येवला । तालुक्यातील सर्व मंडळात आयोजित करण्यात येणाऱ्या 'महाराजस्व समाधान शिबिर' अंतर्गत जनतेच्या जास्तीत-जास्त समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशा सूचना प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिल्या. समाधान शिबिर अभियानात पूर्व तयारी आढावा बैठक प्रांताधिकारी गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. यावेळी

ते बोलत होते. बैठकीस नायब तहसीलदार पंकज नेवसे, पुर्वठा विभागाचे बाळासाहेब हाळके, प्राजक्ता कुलकर्णी, तसेच सर्व स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, कोतवाल आदी उपस्थित होते. महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्ह्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील मंडळ स्तरावर या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष मोहिमेद्वारे नागरिकांना एकाच दिवशी सेवा पुरविण्यावर आणि महसूल संहितेतील नवीन तरतुदीची जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. या

चांदोरी । सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी शासन निर्णयानुसार तालुक्यात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान' टप्पा क्र. १ राबविण्यात येणार आहे. या

महसूल शिबिराचा लाभ घ्या : मंगरुळे

अभियानांतर्गत मंडळ, नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे.

चांदोरी येथे ग्रामपालिका कार्यालयात शिबिर पूर्वतयारी आणि नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्याच्या उद्देशाने हे शिबिर मार्च ते मेदरम्यान होणार

आहे. शिबिरात प्रलंबित फेरफार निकाली काढणे, अभिलेख ठरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यानुसार तत्काळ सेवा, अक्षरभ्रम प्रकरणांबाबत मार्गदर्शन, भूसंपादन प्रकरणांची नोंद अद्ययावत करणे तसेच 'इज ऑफ डुइंग बिझनेस' अंतर्गत नागरी



टायटल व्हेरिफिकेशनकामी जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, तुकडी जिल्हा नाशिक, पोस्ट तुकडी तालुका नाशिक पैकी देवळाळी कॅम्पमेंट रोड व १-सी अंतिम मंजूर अनिवासीतील विनवती व्हेरिफिकेशन यांनी भूयान क्रमांक व उचविभाग ६३/अ/ए/१७१ यांनी क्षेत्र ३००.०० चौ.मी. यांनी विनवती अकार क्र. २६२=०० येथे ही मिळकत हस्तगत विष्णू पांडेय यांच्या मालकीचा व प्रत्यक्ष कळवेवहिवटोतील मिळकत असून मिळकतीचे अभिलेखात त्यांचे नाव खाते क्र. ५१०० अन्वये दाखल असून त्यांनी सदर मिळकत संपूर्णणे निवेद्य विनवतीजानी असल्याचे आढावे सांगून आम्हांस टायटल तपासून देणेची विनवती केलेली आहे. सबब, उपरोक्त मिळकतीबाबत कोणाचाही, कुठल्याही प्रकारचा गहाण, दान, लिज, लिन, अनवख, जमी, जामीनकी, बक्षिसपत्र, मृत्युपत्र, विसारपवती, साडेखत, विकसन करारनामा, जनरल मुखत्यारपत्र, कर्जेबाजा, काही हक्क, अधिकार व हितसंबंध, जोडा असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झालेपासून ८ (आठ) दिवसांचे अंत आम्हचे खाती नमूद केलेल्या कार्यालयात समक्ष येऊन साक्षात्किंत कागदपत्रांमधील हक्कती नोंदवाव्यात. मुदतीमधे घुम्याकाही हक्कती न आल्यास सदरील मिळकती निवेद्य विनवतीजाना आहेत असे समजून तसा दाखला मिळकत मालमतेस देण्यात येईल. मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचा व परस्पर कुनवात जाहीर केलेल्या हक्कतीचा विचार केला जाणार नाही. कळावे, ही टायटल व्हेरिफिकेशनकामी जाहीर नोटीस. ठिकाण : नाशिक. दिनांक: २६/०२/२०२६.

अॅड. हर्षवर्धन देविदास दिवेकर

कार्यालय: शां. पं. बी. जे. -४२, वेरेंड, जनास हॉटेलचे शेजारी, ठरबा बाजार, नाशिक-२ मोबा: +९१७५५८०१५६८

EVEREST INDUSTRIES LIMITED
CIN: L74999MH1934PLC002093
Registered Office: Gat No. 152, Lakhmapur, Taluka Dindori, Nashik - 422022 (Maharashtra)
Tel.: +91 2527 250375/462, Email: compofficer@everestind.com, Website: www.everestind.com

SPECIAL WINDOW FOR RE-LODGE OF TRANSFER SHARES AND DEMATERIALIZED OF PHYSICAL SHARES

Pursuant to SEBI Circular H0/38/13/1(2)/2026-MIRSD-P0D/1/3750/2026 dated January 30, 2026, all the shareholders of Everest Industries Limited ("the Company") are hereby informed that a **Special Window has been opened for a period of 1 year, from February 5, 2026 to February 4, 2027** to facilitate re-lodgement of transfer request and dematerialisation ("demat") of physical securities which were sold/transferred prior to April 1, 2019. Further, this special window shall also be available for such transfer requests which were submitted prior to April 1, 2019 and were rejected/returned/not attended due to deficiency in the documents/process/otherwise. Please refer below mentioned matrix for clarity with regard to applicability of this window:

Execution Date of Transfer Deed	Lodged for transfer before April 01, 2019?	Original Security Certificate Available?	Eligible to lodge in the current window?
Before April 1, 2019	No (it is fresh lodgement)	Yes	Yes
Before April 1, 2019	Yes (it was rejected/ returned earlier)	Yes	Yes
Before April 1, 2019	Yes	No	No
Before April 1, 2019	Yes	No	No

Kindly note that the requests which are accompanied by original share certificate along with transfer deed and client master list and all other documents listed in aforesaid SEBI circular shall only be considered under special window. During this period, the securities so transferred shall be credited to the transferee only in demat mode and transferred securities shall be under lock-in period for one year from the date of registration of transfer. Such securities shall not be transferred/lien-marked/pledged during the said lock-in period.

Please note that SEBI Circular H0/38/13/1(2)/2026-MIRSD-P0D/1/3750/2026 dated January 30, 2026 is also available on the website of the Company at <https://www.everestind.com/investor-relations/shareholders-information> for easy reference.

The Shareholders who wish to avail the opportunity of this special window are requested to contact the Company's Registrar and Transfer Agent i.e. MCS Share Transfer Agent Limited at Gudecha, Oklavi Premises Co-Op. Society Ltd, Saki Vihar Road, Saki Naka, Kherani Road, Sakai Naka, Andheri (E), Mumbai - 400 072. Email: helpdesk@mcregistrars.com, Contact No. 022-28516021/22 or write email to the Company at compofficer@everestind.com.

For Everest Industries Limited Sd/-
Amruta Avastare
Company Secretary
Date: February 26, 2026
Place: Mumbai

टायटल व्हेरिफिकेशनकामी जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, मिळकत वर्णन तुकडी जिल्हा नाशिक, पोस्ट तुकडी तालुका नाशिक पैकी देवळाळी कॅम्पमेंट रोड व १-सी अंतिम मंजूर अनिवासीतील विनवती व्हेरिफिकेशन यांनी भूयान क्रमांक व उचविभाग ६३/अ/ए/१७१ यांनी क्षेत्र ३००.०० चौ.मी. यांनी विनवती अकार क्र. २६२=०० येथे ही मिळकत हस्तगत विष्णू पांडेय यांच्या मालकीचा व प्रत्यक्ष कळवेवहिवटोतील मिळकत असून मिळकतीचे अभिलेखात त्यांचे नाव खाते क्र. ५१०० अन्वये दाखल असून त्यांनी सदर मिळकत संपूर्णणे निवेद्य विनवतीजानी असल्याचे आढावे सांगून आम्हांस टायटल तपासून देणेची विनवती केलेली आहे. सबब, उपरोक्त मिळकतीबाबत कोणाचाही, कुठल्याही प्रकारचा गहाण, दान, लिज, लिन, अनवख, जमी, जामीनकी, बक्षिसपत्र, मृत्युपत्र, विसारपवती, साडेखत, विकसन करारनामा, जनरल मुखत्यारपत्र, कर्जेबाजा, काही हक्क, अधिकार व हितसंबंध, जोडा असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झालेपासून ८ (आठ) दिवसांचे अंत आम्हचे खाती नमूद केलेल्या कार्यालयात समक्ष येऊन साक्षात्किंत कागदपत्रांमधील हक्कती नोंदवाव्यात. मुदतीमधे घुम्याकाही हक्कती न आल्यास सदरील मिळकती निवेद्य विनवतीजाना आहेत असे समजून तसा दाखला मिळकत मालमतेस देण्यात येईल. मुदतीनंतर आलेल्या तक्रारीचा व परस्पर कुनवात जाहीर केलेल्या हक्कतीचा विचार केला जाणार नाही. कळावे, ही टायटल व्हेरिफिकेशनकामी जाहीर नोटीस. ठिकाण : नाशिक. दिनांक: २६/०२/२०२६.

उपरोक्त मिळकत ही १) चौ तुकडा नोपल कुकरेजा, २) चौ तुकडा वेनवनात कुकरेजा आणि ३) चौ हरीश वेनवनात कुकरेजा यांचे सामाईक मालकीची व प्रत्यक्ष कळवेवहिवटोतील अशी आहे. उपरोक्त मिळकत संपूर्णणे निवेद्य विनवतीजानी आहे असे मिळकतीचे मालक यांनी खात्रीशीलपणे सांगून आम्हांस पश्करीत यांची विक्रीचा व्यवहार उरविलेला आहे. सबब उपरोक्त मिळकतीचे मालकी हक्क, अधिकार व हितसंबंधाबाबत कोणी करणेकरिता प्रस्तुत नोटीस टायटल व्हेरिफिकेशनकामी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तथापि, उपरोक्त मिळकतीवर कोणाचाही व्यक्ती अथवा संस्था यांचा कुठल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध तसेच गहाण, दान, लिज, जमी, जामीनकी हक्क / सोसायटी, विसार पवती, साडेखत, बक्षीसपत्र, मृत्युपत्र, तोंडी करारनामा, हद्दीचा वाद, कोर्ट वाद, जनरल मुखत्यारपत्र अगर इतर कोणाच्याही प्रकारचा हक्क अगर हितसंबंध असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध झालेपासून १५ (पंधरा) दिवसांचे अंत साक्षात्किंत कागदपत्रांची पुराव्यासह लेखी हक्कती आमचे कार्यालयात खालील पत्त्यावर नोंदवाव्यात, मुदतीत हक्कत न आल्यास उपरोक्त मिळकती निवेद्य विनवतीजाना आहेत असे समजण्यात येतील. तसेच मुदती नंतर येणाऱ्या हक्कतीचा व परस्पर वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या हक्कती या सदर मिळकतीवर बंधनकारक राहणार नाही तसेच साक्षात्किंत कागदपत्रांची पुराव्यासिवाय घेतलेल्या हक्कतीचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी. कळावे. ही जाहीर नोटीस. दिनांक: २६/०२/२०२६

अॅड एरिक लाल फिलिप्स

१०३, दिवारा अपार्टमेंट, केकराव हॉस्पिटल जवळ, गावकवाड नगर, महाराष्ट्र राज्यात नाशिक, नाशिक ४२२००२
मोबाईल: ९५२९२०६९११ ईमेल: eric7phillip@yahoo.com

PUBLIC NOTICE FOR VERIFICATION OF TITLE TO PROPERTY

Notice is hereby given to the public at large that the 'Scheduled Property' described hereunder is jointly owned and possessed by 1) MRS. TANUJA GOPAL KUKREJA, 2) MR. HARISH CHETANDAS KATARIYA and MR. SUNIL CHETANDAS KATARIYA (hereinafter referred as 'Owners') who have claimed to be the sole and absolute right, title and interest holders thereof unto my Client who is currently in process of transacting with said Owners for purchase of the entire Scheduled Property. The Owners have represented and warranted unto my Client that their right, claim, interest and title to the 'Scheduled Property' is/are free from all encumbrances, charges, claims, liens, etc. of whatsoever nature and that they are currently in ownership and possession of the 'Scheduled Property' and as such they have a clear and marketable title in respect of the 'Scheduled Property'. This public notice is issued for verification of the title of the 'Owners' with respect to the 'Scheduled Property'.
Any and All persons, banks, financial institutions, body corporate, trust, partnership firm or any other entity having any valid and legal claim, right, title, demand or interest of any nature whatsoever in relation to the 'Scheduled Property' and particularly by virtue of any sale, agreement (written or oral), gift, lease, tenancy, license, exchange, partition, mortgage, development agreement, power of attorney, charge, lien, inheritance, succession, trust, maintenance, possession, easement, lis-pendence, stay order, attachment, decree, specific performance or otherwise or any other right of whatsoever nature are required/called upon to convey their objection/s in writing at the address mentioned below, within (15) FIFTEEN days from publication of this notice, along with all supporting documents relating to such claim, failing which such claim or objection, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and for all intents and purposes it shall be presumed that there is/are no viable claim/s thereto in respect of the 'Scheduled Property' described herein below.

SCHEDULED PROPERTY
All that piece and parcel of Non-Agricultural Land which is lying and being in limits of Deolali Cantonment Board bearing Bhupanang Kramank and Uppihbag 2912/2012 measuring 00 Hectares - 66 Ares i.e. 6600 sq. meters, of Revenue Village "Bhagur", Tal. and Dist. Nashik which is assessed at Rs.2376-00Ps., and which area is bounded as per Revenue Records. All the said Scheduled Property, together with all constructed residential structure having (Built Up Area): 1817 Sq. Feet i.e. 168.80 Sq. Mtrs. thereupon bearing Cantonment House Number 734 as well as all bushes, hedges, water courses, borewell, trees, and each and every thing attached, embedded and existing therein together with the hereditaments and all existing easement, access and other rights appurtenant thereto. Place: Nashik Date: 26/02/2026

ADV. ERIC LALA PHILIP

103, Tiara Apartments, Near Dr. Kelkar Hospital, Gaikwad Nagar, Behind Mahamarg Bus Stand, Nashik - 422 002
Mo. : 9527920611; Email - eric7phillip@yahoo.com

बँक ऑफ बँडोरी ताबा नोटीस

इतिरामर नगर शाखा, प्लॉट नं. ६८/१/११, जी.के. नायर प्लाजा, पार्कसाईड च्या समोर, वडाळा-नाथदोंड रोड, नाशिक-४२२००५.

ज्याअर्थी खालील सही करणार बँक ऑफ बँडोरी अतिकृत अधिकारी यांनी सिस्कुयुरायझेशन अँड रिस्कमॅनेज्मन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरी इंस्ट्रट (एफोर्समेंट) अँड, २००२ (सर्फेसी) कायदा आणि कलम १३(१)(२) अन्वये नियम ९ सह वाचता प्राप्त अधिकाऱ्याचा वार करून सिस्कुयुरी इंस्ट्रटच्या (एफोर्समेंट) नियम २००२ नुसार दि. १०/०७/२०२५ ला मागणी सूचना केली होती आणि कर्जदार/जामिनदार यांना नोटीसमध्ये नमूद केल्यास नमूद केलेल्या रकमेवर रु. २३,२६,७९९.८० (अक्षरी रुपये तेव्हा लाख सव्वीस हजार सातशे एकोणवीस व पैसे ऐंशी फक्त) + १०.०६,२०२५ पासूनचे व्याज+इतर खर्च, वजा वसुली असल्यास नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांचे अंत भरण्यास सांगितले होते. पार्दर्सस / गहाणदार कर्जदार/सो. रिना वीवी भारटे आणि श्री. रवी सुरेश भारटे वरील रकमेवर परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार/जामिनदार आणि तमाम जनतेला सूचित करण्यात येते की, खालील सही करणार अतिकृत अधिकारी यांनी कलम १३ च्या उपकलम (४) नियम ९ सह वाचता सिस्कुयुरी इंस्ट्रटच्या (एफोर्समेंट) नियम २००२ नुसार खालील नमूद मालमतेचा परतफेड करणेची नोटीस देण्यात आली आहे. सुरक्षित मालमतेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात आले आहे. कर्जदार व जामिनदार आणि तमाम जनतेला सूचित करणेत येते की, खालील मालमतेबाबत कोणीही व्यवहार करू नयेत. केवल्यास ते वरील थकीत रकमेवर रु. २३,२६,७९९.८० (अक्षरी रुपये तेव्हा लाख सव्वीस हजार सातशे एकोणवीस व पैसे ऐंशी फक्त) + १०.०६,२०२५ पासूनचे व्याज+इतर खर्च, वजा वसुली असल्यास बँक ऑफ बँडोरी, इतिरामर शाखा यांना देण्यास बांधील राहतील.

— स्थावर मालमतेचे वर्णन —
रहिसाची प्लॉट नं. १६, चौथा मजला, की-विंग, गोकुळग्राम को-ऑप हौसिंग सोसायटी, प्लॉट नं. ७५+७६+७७+७८, स. नं. २०७/१/२, गणपती मंडीच्या जवळ, चारुसारी नगर, हिवावाडी एस्टेटच्या जि. नाशिक येथील मालमतेचा सर्व भाग व पार्लत नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन नाशिक हद्दीत. मालक: सो. रिना वीवी भारटे
चतुःसिमा: पुर्वेस- प्लॉट नं. बी/१५, पॅसेज, लिफ्ट, पश्चिमेस- मार्जिन स्पेस, दक्षिणेस- प्लॉट नं. बी/१५, उत्तरेस- मार्जिन स्पेस

दिनांक : २६.०२.२०२६ सही/— अधिकृत अधिकारी
ठिकाण : नाशिक [दिवा. रवी पवार, मध्यम असल्यास इंग्रजी भाषा.] बँक ऑफ बँडोरी

बँक ऑफ बँडोरी ताबा नोटीस

आडावाय नाका शाखा - निवा आडावाय नाका, पंचवटी, नाशिक.

ज्याअर्थी खालील सही करणार बँक ऑफ बँडोरी अतिकृत अधिकारी यांनी सिस्कुयुरायझेशन अँड रिस्कमॅनेज्मन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरी इंस्ट्रट (एफोर्समेंट) अँड, २००२ (सर्फेसी) कायदा आणि कलम १३(१)(२) अन्वये नियम ९ सह वाचता प्राप्त अधिकाऱ्याचा वार करून सिस्कुयुरी इंस्ट्रटच्या (एफोर्समेंट) नियम २००२ नुसार दि. ११.०७.२०२५ ला मागणी सूचना केली होती. कर्जदार/जामिनदार यांना नोटीसमध्ये नमूद केल्यास नमूद केलेल्या रकमेवर रु. १८,८०,४३५/- (अक्षरी रुपये अठरा लाख ऐंशी हजार चारशे पत्तीस फक्त) + ०३.०७,२०२५ पासूनचे व्याज + इतर शुल्क, वजा वसुली असल्यास नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांचे अंत भरण्यास सांगितले होते. कर्जदार: १. श्री. चंद्रकांत वावुराय वाय २. श्री. वावुराय एकनाथ वाय ३. श्री. वेदीबाई वावुराय वाय

वरील रकमेवर परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार/जामिनदार आणि तमाम जनतेला सूचित करण्यात येते की, खालील सही करणार अतिकृत अधिकारी यांनी खालील तिला प्रदान करण्यात आलेल्या कलम १३ च्या उपकलम (४) नियम ९ सह वाचता सिस्कुयुरी इंस्ट्रटच्या (एफोर्समेंट) नियम २००२ नुसार खालील नमूद मालमतेचा प्रत्यक्ष ताबा २५ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतला आहे. सुरक्षित मालमतेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात आले आहे. कर्जदार व जामिनदार आणि तमाम जनतेला सूचित करणेत येते की, खालील मालमतेबाबत कोणीही व्यवहार करू नयेत. केवल्यास ते वरील थकीत रकमेवर रु. १८,८०,४३५/- (अक्षरी रुपये अठरा लाख ऐंशी हजार चारशे पत्तीस फक्त) + ०३.०७,२०२५ पासूनचे व्याज + इतर शुल्क, वजा वसुली असल्यास बँक ऑफ बँडोरी, आडावाय नाका शाखा यांना देण्यास बांधील राहतील.

— स्थावर मालमतेचा तपशील —
प्लॉट नं. २१, क्षेत्र मोजमागीत ३२.९७०० स्के.मी. कार्पेट+बाल्कनी क्षेत्र मोजमागीत ०४.७८०० स्के.मी. तिसरा मजला, "निलाजम फ्रिजल अपार्टमेंट" नावात ओळखली जाणारी स्किम बांधील प्लॉटवरील क्षेत्र मोजमागीत १२२१.०० स्के.मी. (एनएमसी ने अधिग्रहित केलेले क्षेत्रफळ २३७०.०० स्के.मी. वजा क्षेत्रफळ) सव्हे नं. ३१/१८/ए/२०२६/२ पैकी मोजमागीत क्षेत्र १४८८.०० स्के.मी. सव्हे नं. ६७७ गांव चुवाळे, ता. व. जि. नाशिक येथील मालमतेचा सर्व भाग व पार्लत नाशिक महानगर पालिका हद्दीत.
मालक: श्री. चंद्रकांत वावुराय वाय, श्री. वावुराय एकनाथ वाय, श्री. वेदीबाई वावुराय वाय
चतुःसिमा खालीलप्रमाणे:
पुर्वेस: २१ च्या क्षेत्रफळ - पुर्वेस: मार्जिन स्पेस, पश्चिमेस: लांबी व प्लॉट नं. २४, उत्तरेस: इतर व प्लॉट नं. २०, दक्षिणेस: प्लॉट नं. २२
प्लॉट नं. ०२ च्या चतुःसिमा - पुर्वेस: सव्हे नं. ३१/१/२, पश्चिमेस: सव्हे नं. ३१/१/२, उत्तरेस: १.मी. कॉलनी रोड व प्लॉट नं. १ व डीपी रोड, दक्षिणेस: सव्हे नं. ३१/३

सही/— अधिकृत अधिकारी
दिनांक : २५.०२.२०२६ सही/— अधिकृत अधिकारी
ठिकाण : नाशिक [दिवा. रवी पवार, मध्यम असल्यास इंग्रजी भाषा.] बँक ऑफ बँडोरी

कर न भरल्यास

मालमत्ता जप्त

करण्याचा इशारा

पेठ । प्रतिनिधी

पेठ नगरपंचायत प्रशासनाने शहरातील मालमत्ता कर आणि थकबाकीदारांविरुद्ध आता कंबर कसली आहे. थकित कराच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम हाती घेतली आहे. वारवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या नागरिकांवर आता थेट जमीनी कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

नगरपंचायत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जे नागरिक घरपट्टी पाणीपट्टी, गाळाभाडे, टपरीभाडे, जागा भाडे आदी थकबाकी तत्काळ भरणार नाहीत त्यांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात तसेच जाहीर फलकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येतील. अतिमतः संबंधित थकबाकीदारांच्या स्थावर व जंगम मालमतेवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिकनगरी अधिनियम १९६५ मधील कलम १५२ व १५६ नुसार अटकवणी (अंजदार) व सौ. सिंधुबाई रामभाऊ ढगे (जेसी) आणण्याची कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी चेतन विसपते यांनी दिला आहे.

पेठ नगरपंचायतीमार्फत मालमत्ता कर अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत थकित मालमत्ता कराच्या देाच्या रकमेवर ५० टक्के माफी देण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी एकरकमी थकबाकी भरणे आवश्यक असून ही योजना केवळ घरपट्टीसाठीच लागू आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अखेरची मुदत ३१ मार्च २०२६ आहे. ती सर्व मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व कटू कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी चेतन विसपते यांनी केले आहे.

टायटल व्हेरिफिकेशनसाठी

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, मिळकतीचे वर्णन : तुकडी जिल्हा नाशिक, पोस्ट तुकडी व तालुका नाशिक व नाशिक महानगरपालिका हद्दीमधील मोजे सातपूर येथील मिळकत यांनी भूयान व उचविभाग नंबर ३३३ या याची एकूण क्षेत्र ०० हेक्टर २०.५० आर व भूयान व उचविभाग नंबर ३३३ एकूण क्षेत्र ०० हेक्टर ४०.५० आर व खालीलप्रमाणे वर्णन केलेले मिळकतीचे क्षेत्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अनु. क्र.	क्षेत्र नंबर	क्षेत्र	आकार रु.	मालकाचे नाव
१	३३२	० हेक्टर २०.५० आर	६.७५	कैलास मधुकर निगळ विलास मधुकर निगळ
२	३३३	० हेक्टर ४०.५० आर	१२.९४	कैलास मधुकर निगळ विलास मधुकर निगळ

उपरोक्त परिशिष्टात वर्णन केलेल्या शेतजमीन मिळकतीचे क्षेत्र कैलास मधुकर निगळ व विलास मधुकर निगळ यांचे मालकीची मिळकत आहे. सदर मिळकत ही जमीन मालकाच्या कब्जात असून त्यांच्या मालकी हक्कांचे व कळवेवहिवटोची आहे. त्यांची सदर मिळकत ही पूर्णणे निवेद्य विनवती व विनवतीजानी आहेत, असे मिळकत मालकांनी आढावाला खातेनाम व भरवशाने सांगून सबब सदरच्या मिळकतीचे टायटल व्हेरिफिकेशनकामी सदरची जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे.

सबब सदर मिळकतीचे निवेद्य विनवतीजानी कोणाच्याही प्रकारची हक्कत अथवा कोणाच्याही प्रकारचा जोडा, गहाण, दान, लिज, बक्षीस, तारण भाडेपट्टा करारनामा, अनवख, मृत्युपत्र, कोर्ट वाद, विसार पवती, कच्चा पावती, साडेखत, विकसन करारनामा, जनरल मुखत्यारपत्र अगर इतर करारनामा हक्क अथवा हितसंबंध असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झालेपासून ८ दिवसांच्या अंत सर्व व खऱ्या कागदपत्रांमधील खालील नमूद पत्त्यावर लेखी हक्कत नोंदवाव्यात. मुदतीत हक्कत न आल्यास सदर मिळकत निवेद्य विनवतीजाना आहेत, असे समजण्यात येईल व तसा ना हक्कत दाखला देण्यात येईल व सदरच्या व्यवहार पूर्ण केला जाईल. मुदतीनंतर व कागदपत्रांमधील आलेल्या व परस्पर वर्तमानपत्रात घेतलेल्या हक्कती विचारात घेतल्या जाणार नाही व त्या मिळकतीवर बंधनकारक राहणार नाही, याची नोंद घ्यावी. कळावे, ही नोटीस.

अॅड. रिमा राजेंद्र गायकवाड

पत्ता : शां.पं. बी. जे. -२१, सी विंग, आनंद विजय संकुल, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक. मोबा. ७०३०७६९१२५/७२७६३३९१४१

यूको बँक (Rule 81(1))
UCO BANK
आर्टिफिशियल सेंट्र शाखा, आनंद मॉल बिल्डिंग, जैन भवनजवळ, आर्टिफिशियल सेंट्र रोड, नाशिकरोड-४२२१०१.
ताबा सूचना (अचल मिळकतीकरिता)
ज्याअर्थी, अधिकृत अधिकारी, युको बँक यांनी सिस्कुयुरायझेशन अँड रिस्कमॅनेज्मन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुरी इंस्ट्रट अँड, २००२ (२००२ च्या ५(५)) कायदा आणि कलम १३(१)(२) अन्वये नियम ८ व ९ सह वाचता प्राप्त अधिकाऱ्याचा वार करून सिस्कुयुरी इंस्ट्रटच्या (एफोर्समेंट) नियम २००२ नुसार कलम १३(२) अंतर्गत दि. १५.१२.२०२५ रोजी मागणी सूचना केली होती. कर्जदार/श्री. रामभाऊ सिताराम ढगे (अंजदार) व सौ. सिंधुबाई रामभाऊ ढगे (सह-अर्जदार) यांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेवर रु. ५,१८,२७४.०० (अक्षरी रु. पाच लाख अठरा हजार दोनशे चौथ्यांशर फक्त) दि. १५.१२.२०२५ रोजी दि. ३०.०६.२०२५ पर्यंतचे व्याज आणि त्यावरील अनिश्चित व्याज आणि इतर शुल्कांसह नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या अंत भरण्यास सांगितले होते. कर्जदार आणि/किंवा जामिनदार हे वरील रकमेवर परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि/किंवा जामिनदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचित करण्यात येते की, खालील सही करणार अतिकृत अधिकारी यांनी उच कलम १३(४) नियम ९ सह वाचता प्राप्त अधिकाऱ्याचा वार करून सिस्कुयुरी इंस्ट्रटच्या (एफोर्समेंट) नियम २००२ नुसार खालील नमूद मालमतेचा प्रतिकालक ताबा २१ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतला आहे. कर्जदार आणि तमाम जनतेला सूचित करण्यात येते की, खालील मालमतेबाबत कोणीही व्यवहार करू नयेत. केवल्यास ते वरील थकीत रकमेवर रु. ५,१८,२७४.०० (अक्ष